

महाराष्ट्र बाबरी सेवा (सुधारित घेतव्य)

विधम, १९९८

दिनांक ७ जानेवारी, १९९६ पूर्वी असाधारण

रजेवर असलेल्या परंपरा दिनांक ७ जानेवारी,

१९९६ बंतर सेवाभिवृत्त झालेल्या

कर्मचा-यांवा लाभून करण्याचाहत.

महाराष्ट्र शासन,

वित्त विभाग,

शासन परिप्रक क्रमांक घेपुर १२००/प.क. ७६/सेवा-१०,

दिनांक ६ जून, २०००.

वाचा : (१) शासन अधिसूचना, वित्त विभाग क्रमांक : घेपुर १२९८/प.क. ७३/सेवा-१०,

दिनांक १० फिसेंबर, १९९८.

(२) शासन परिप्रक, वित्त विभाग क्रमांक : घेपुर १२९८/प.क. ७४/सेवा-१०,

दिनांक ७ जानेवारी, १९९६.

परिप्रक

शासन अधिसूचना, वित्त विभाग क्रमांक : घेपुर १२९८/प.क. ७३/सेवा-१०, दिनांक १० फिसेंबर, १९९८ अव्यये महाराष्ट्र बाबरी सेवा (सुधारित घेतव्य) विधम, १९९८ शासकीय कर्मचारी य इतर यांवा दिनांक ७ जानेवारी, १९९६ पासून लाभून करण्यात आले आहेत. दिनांक ७ जानेवारी, १९९६ पूर्वीपासून, जे कर्मचारी असाधारण रजेवर होते किंवा बिलंबवाचाऱ्याली होते य प्रत्यक्षात दिनांक ७ जानेवारी, १९९६ नंतर असाधारण रजेवर असतानाय सेवाभिवृत्त किंवा भूत्यु पावले किंवा बिलंबवाचाऱ्याली ठेवले असताना सेवाभिवृत्त झाले/करण्यात आले आहेत, अशा कर्मचा-यांवा या विचारांचा लाभ अनुज्ञेय आहे किंवा कसे, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.

२. शासनाने याबाबत विचार केला असून, शासन आदा असा खुलासा करीत आहे की, महाराष्ट्र बाबरी सेवा (विवृती घेतव्य) विधम, १२९८ मर्थील तरतुदी लक्षात घेता, दिनांक ७ जानेवारी, १९९६ पूर्वीपासून, जे कर्मचारी असाधारण रजेवर होते किंवा बिलंबवाचाऱ्याली होते य जे प्रत्यक्षात दिनांक ७ जानेवारी, १९९६ नंतर असाधारण रजेवर असतानाय सेवाभिवृत्त किंवा भूत्यु पावले असतील किंवा बिलंबवाचाऱ्याली असताना सेवाभिवृत्त झाले/करण्यात आले आहेत, अशा कर्मचा-यांवा महाराष्ट्र बाबरी सेवा (सुधारित घेतव्य) विधम, १९९८ चा लाभ अनुज्ञेय वाई.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार य नायांने,

श. वि. लागवणकर
शासनाचे सहसंचित.

प्रति,

महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई.

महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, बाबूगारू.

महालेखापाल-३ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई.

(कृ.मा.प.

महालेखापाल-८ (लेखापरीक्षा), महाराष्ट्र, नागपूर.

अधिकारी य लेखा अधिकारी, मुंबई.

गियासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई.

राज्यपालांचे संघिय.

मुख्य मंत्रांचे प्रथान संघिय.

उप मुख्य मंत्रांचे प्रथान संघिय.

सर्व मंत्री आणि राज्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक.

मंत्रालयीन सर्व विभाग.

सर्व विभागीय आयुक्ता.

मंत्रालयाच्या सर्व प्रशासकीय विभागाखालील विभाग प्रमुख य कार्यालय प्रमुख.

* प्रबंधक, उच्च व्यायालय (मूळ शास्त्र), मुंबई.

* प्रबंधक, उच्च व्यायालय (अपील शास्त्र), मुंबई.

* संघिय, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.

* संघिय, महाराष्ट्र विधानमंडळ संघियालय, मुंबई.

* प्रबंधक, लोक आयुक्त य उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई.

संचालक, लेखा य कोषागारे, मुंबई.

मुख्य लेखापरीक्षक, स्थानिक निधी ठिशेब, मुंबई.

उप मुख्य लेखापरीक्षक, स्थानिक निधी ठिशेब, मुंबई / पुणे / नागपूर / औरंगाबाद / बांशिक / अमरावती.

जनसंपर्क अधिकारी, मंत्रालय, मुंबई.

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कायकारी अधिकारी.

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा य वित्त अधिकारी.

सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.

वित्त विभागातील सर्व कार्यासाङे.

निवड नस्ती, वित्त विभाग- सेवा- ७०.

* पत्रांदारे

